

Examination October 2020

B.A. F.Y. (Sem-I)

1291 Home Science - II (Food & Nutrition)

Time: One Hour

Max. Marks: 25

instructions

solve any 25 questions from Q.1 to Q.30

- | | | | | | |
|----|--|---|-----------------------------------|---|--|
| 1 | Night blindness is occur due to lack of vitamin _____ deficiency
रातांधळेपणा हा आजार या जीवनसत्वाच्या अभावी होतो जीवनसत्व | (A)vitamin A
अ | (B)vitamin D
ड | (C)vitamin B
ब | (D)vitamin C
क |
| 2 | Daily requirement of protein for adult men_____grms
प्रौढपुरुषांसाठी प्रथिनांची दैनिक आवश्यकता ग्राम असते | (A)50
लोह | (B)60 | (C)30 | (D)55
जीवनसत्वे क |
| 3 | For the development of bones and teeth.....is required..
हाडांच्या व दातांच्या विकासाकरिता ची आवश्यकता असते | (A)Iron
आयं | (B)Calcium
कॅल्शियम | (C)Vitamin A
जीवनसत्व अ | (D)vitamin C
जीवनसत्वे क |
| 4 | Daily requirement of iron for adolescent women is.....1mg/kg
प्रौढ स्त्रीमध्ये लोहाची दैनिक आवश्यकता असते | (A)20
टॉन | (B)30 | (C)40 | (D)35 |
| 5 |%of water available in vegetables
भाज्यांमध्ये _____ टक्के पाणी असते | (A)70
वयानुसार | (B)50 | (C)40 | (D)30 |
| 6 | Deficiency. disease of protein is.....
प्रथिनांच्या अभावाचे परिणाम----- | (A)Effect growth of height & weight as per age
वयानुसार वजन व उंचीमध्ये वाढ होत नाही | (B)Night blindness
रातांधळेपणा | (C)Growth of bone is effected
झाडांची वाढ होत नाही | (D)Health of skin is effected
त्वचेचे स्वास्थ्यवर परिणाम होतो |
| 7 | Daily requirement of energy in lactating women.....gm
दुग्धसर्जन काळ मध्ये उभांकांची दैनिक आवश्यकता.....gm असते | (A)3075
प्रथिने | (B)2925 | (C)2225 | (D)1875 |
| 8 | Function of.....is to generate energy
कार्यशक्ती सिर्माण करणे -----चे कार्य आहे | (A)Protein
प्रथिने | (B)Carbohydrates
कर्बोहार्डेक | (C)Fats
स्फिन्स | (D)vitamin A
जीवनसत्वे |
| 9 | Vitamin helps for absorption of calcium
.....जल द्रव्य जीवनसत्वामुळे कॅल्शियमच्या शोषणास मदत होते | (A)vitamin A
अ | (B)vitamin B
ब | (C)vitamin C
क | (D)vitamin D
ड |
| 10 | nutrient helps to boost your immunity.
रोग प्रतिक्रियाक शक्ती वाढवण्यासाठी.....आवश्यक असते .. | (A)vitamin C
क | (B)vitamin A
अ | (C)vitamin D
ड | (D)Protein
प्रथिने |
| 11 |is essential for good eye sight
डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी..... आवश्यक असते | (A)vitamin A
अ | (B)vitamin B
ब | (C)vitamin C
क | (D)vitamin D
ड |
| 12 |is the rich source of vitamin C
जीवनसत्वे क..... प्राचीचे उत्तम साधन आहे . | (A)Apple
सफरचंद | (B)Pappya
पपड | (C)Banana
केळी | (D)Amla
आवळ्या |
| 13 |is essential for absorption of iron .
लोहाचे शोषण होण्यासाठी जीवनसत्वे..... योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे | (A)vitamin A
जीवनसत्वे अ | (B)vitamin B
ब | (C)vitamin C
क | (D)vitamin D
ड |

Examination October 2020

14 Level of hemoglobin in blood of human body is.....gm

मानवीय रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण---- असते

- | | | | |
|-------|-------|-------|-------|
| (A)10 | (B)14 | (C)15 | (D)11 |
|-------|-------|-------|-------|

15 We get vitamin.... easily available from sunrays...

जीवनसत्वे ----- हा सहज सूर्यप्रकाश आतून उपलब्ध होतो .

- | | | | |
|--------------|--------------|--------------|--------------|
| (A)vitamin A | (B)vitamin D | (C)vitamin E | (D)vitamin K |
| अ | ड | ई | के |

16 Ratio of..... is more. Available in Green leafy vegetables and fruits

हिरव्या पालेभाज्या व फळांमध्ये.....चे- प्रमाण अधिक असते

- | | | | |
|------------|------------|------------------|--------------|
| (A)Protein | (B)Vitamin | (C)Carbohydrates | (D)Minerals |
| प्रथिने | जीवनसत्वे | कर्बोहाइड्रेट | खसिंज द्रव्य |

17 Sugar and jaggery is rich source of.....

साखर आणि गूळहे मिळण्याचे उत्तम साधन आहे

- | | | | |
|--------------|---------|------------|---------|
| (A) B) C) D) | (B)Iron | (C)Protein | (D)Fats |
| | लोह | प्रथिने | स्निग्ध |

18% of fats is available in butter

- | | | | |
|---------------|---------------|-------|-------|
| लोण्यात | स्निग्ध असतात | (C)30 | (D)40 |
| (A)50 | (B)80 | | |

19mg vitamin C is available in 100gm Amla

100 ग्राम आवश्यापासून मिळीग्राम जीवनसत्वे क प्राप्त होतो..

- | | | | |
|----------|----------|----------|----------|
| (A)600mg | (B)500mg | (C)300mg | (D)200mg |
|----------|----------|----------|----------|

20 Half of your diet should be include.....

- | | | |
|--|------------------|------------------|
| संपूर्ण आहारात अध्यां आहारामध्ये समाविष्ट असला पाहिजे. | (C)Milk & Butter | (D)Fats & Sugar |
| (A)Grain & Vegetable | (B)fruits & Milk | दूध आणि मक्कवन |
| कडधान्य पालेभाजी | फळ आणि दूध | स्निग्ध आणि साखर |

21 Following all are nutrient except.....

- | | | |
|--|------------------|-------------|
| सालील पैकी कोणता पोषक घटक आहारात समाविष्ट नाही.----- | (C)Carbohydrates | (D)Vitamins |
| (A)Plasma | (B)Protein | जीवनसत्वे |
| प्लाज्मा | प्रथिने | |

22 group is best source of energy for our body

- | | | |
|--|-------------------|-------------------------|
| शरीरासाठी ऊर्जेचा उत्तम स्रोत अन्न गट हा आहे.. | (C)Bread & Cereal | (D)Milk & Milk Products |
| (A)Meat | (B)Fats & Oil | दूध आणि दुधाचे पदार्थ |
| मांसाहारी पदार्थ | तेल आणि तेलविया | |

23 Milk n milk products are important for growth n development of.....

- | | | |
|---|------------|-----------------|
| दूध आणि दुधाचे पदार्थ हा गट च्या आरोग्य साठी आवश्यक आहे | (C)Muscles | (D)All of Above |
| (A)Bones | (B)Teeth | वरीलपैकी सर्व |
| मजबूत हाड | मजबूत दात | |

24 Egg milk and meat are good source of.....

- | | | |
|---|------------|---------|
| अंडी. दूध आणि मांस हाचा उत्तम स्रोत आहे | (C)Vitamin | (D)Iron |
| (A)Carbohydrates | (B)Protein | लोह |
| कर्बोहाइड्रेट | प्रथिने | |

25is essential for forming of hemoglobin in blood.

- | | | |
|--|------------|---------|
| रक्तातील हिमोग्लोबिनमुळे घडून येते.. | (C)Calcium | (D)Zink |
| (A)Magnesium | (B)Iron | झिंक |
| मॅग्नेशियम | लोह | |

26% of water occupied in our body...

- | | | |
|--|----------|----------|
| आपल्या शरीराच्या वजनाच्या भागहा पाण्याने व्यापलेला असत.. | (C)40-50 | (D)30-40 |
| (A)60-70 | (B)80-90 | |

27 deficiency is occur due to lack of vitamin b3 (Niacin)...

- | | | |
|---|-------------------------|------------------|
| जीवनसत्वे वर च्या कमतरतेमुळे ----- नावाचा रोग होतो--- | (C)Respiratory problems | (D)Bones problem |
| (A)Pellagra | (B)Anemia | हाडाचे विकार |
| पेल्लगा | रक्तशय | |

28 Germination is the process for formation of vitamin..

- | | | |
|--|--------------|--------------|
| मूळ आलेल्या कडधान्यात -----नी मिर्मिती होते .. | (C)vitamin E | (D)vitamin D |
| (A)vitamin A | (B)vitamin C | ड |
| अ | क | |

Examination October 2020

29vitamin.is the water soluble vitamin...

जीवनसत्त्वे ----- हे जलद द्रव्य जीवनसत्त्व आहे..

(A)vitamin A

(B)vitamin B

जीवनसत्त्व अ

ब

(C)vitamin D

ड

(D)vitamin E

ई

30 In the period of pregnancynutrients is require more.

गर्भावस्था मध्ये ----- या पोषक घटकांची आवश्यकता वाढते.

(A)Protein

(B)Calcium

प्रथिने

लोह

(C)Iron

कॅल्शियम

(D)All of the above

वरील सर्व